

क्राप् interj. Verz. d. Oxf. H. 97, b. 6.

ह्लग्, ह्लगते (संवरणो) Dhātup. 19, 26. — Vgl. क्रग्.

ह्लन् partic. s. u. ह्लाद्.

ह्लप्, ह्लपेति (व्यक्तापां oder अव्यक्तापां वाचि) Dhātup. 32, 115. — Vgl. क्रप्.

ह्लस्, ह्लसति (शब्दे) Dhātup. 17, 62.

1. ह्लाद्, ह्लादते (मुखे) Dhātup. 2, 26. sich abkühlen, — erfrischen, — erquicken: ह्लदिक्रादते: शब्दकर्मणो ह्लादतेर्वा स्याच्छीतीभावकर्मणः Nir. 1, 9. दृष्टमाना मनोऽुष्णैः: — ह्लादते स्वेषु दरेषु धर्मार्थाः सलिलेष्वि Spr. (II) 2736. ह्लादते स्वर्गं प्राप्येव युणेयकृत् 4574. partic. ह्लन् P. 6, 4, 95.

— caus. ह्लादयति erfrischen, erquicken: (तं ज्ञानं) ह्लादयामास धर्मार्थं सलिलैरिच MBH. 14, 1985. 1984. मनो गिरा 1, 3897. 9, 2673. 12, 6333. Hariv. 15350. R. 1, 4, 30. 38, 17 (36, 17 Gor.) 2, 44, 10. R. Gor. 2, 2, 15. 64, 12. 18. 66, 39. 7, 97, 11. R. 2, 28. Kathās. 53, 45. श्रिह्लादत् Bhātt. 6, 22. 8, 67. 15, 110. med.: ह्लादयते व्यलतः Taitt. Ār. 1, 3, 4. MBH. 13, 4696. R. Gor. 2, 122, 23. Mīak. P. 18, 48. ह्लादयो चक्रे R. 6, 10, 1. Ragh. 12, 3. pass.: अह्लादयिषतेन्द्रियाणि Daçak. 130, 3. partic. ह्लादित MBH. 2, 1336. 7, 222. R. 2, 112, 8 (122, 8 Gor.). R. Gor. 1, 79, 23.

— श्रा caus. erfrischen, erquicken MBH. 14, 84. Ragh. 13, 34. Spr. (II) 3260, v. l. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 25, Cl. 1. med. MBH. 3, 2860. श्राह्लाद्य Rāga-Tar. 4, 366. श्राह्लादित Spr. (II) 1416. — Vgl. श्राह्लाद fgg.

— प्र sich erfrischen, — erquicken: प्रह्लादते मनः Kir. 11, 8. partic. प्रह्लन् erfrischt, erquickt P. 6, 4, 95, Schol. Vop. 28, 118. AK. 3, 2, 52. — caus. abkühlen, erfrischen, erquicken: ह्लाणवैराभिसंतासं प्रह्लादयितुमर्हसि MBH. 1, 6377. 12, 13814. Hariv. 7053 (प्रह्लादयिता). R. 1, 9, 56. 7, 58, 7. Suçā. 1, 135, 1. R. 3, 9, v. l. Spr. (II) 472. 1478, v. l. 3260. 3717. 4685. Mīak. P. 23, 4. med.: दात्मद्विः प्रह्लादयस्व मे MBH. 1, 6575. ह्लदयम् 7190. Vīkr. 149. प्रह्लादित MBH. 13, 5368. R. 2, 62, 20. R. Gor. 1, 69, 27. — Vgl. प्रह्लति fgg.

— सम् s. मह्लादिन्.

2. ह्लाद्, ह्लादते = 1. ह्लाद् (अव्यक्ते शब्दे) Dhātup. 2, 26. — Vgl. 2. ह्लाद्, श्रुं und प्र० = ह्लाद् u. s. w.

1. ह्लाद् (von 1. ह्लाद्) m. Erfrischung, Erquickung, Erheiterung H. 316. पवनो ह्लाददायकः Mīak. P. 15, 53. मनो० R. 2, 56, 26. ते ह्लादपरितापफलाः JOGAS. 2, 14. VARĀH. Brh. 8, 74, 4. Rāga-Tar. 1, 151. 4, 394. चित्तद्रवीभावमयो ह्लादो माधुर्यमुद्यते Sāb. D. 606. सह्लादम् erheitert, erfreut Prab. 116, 13.

2. ह्लाद् (von 2. ह्लाद्) m. = 1. ह्लाद् N. pr. eines Sohnes des Hiranyakasipu VP. 124. ह्लाद् der gedr. Text.

ह्लादक् (vom caus. von 1. ह्लाद्) adj. (f. ओटिका) kührend, erfrischend RV. 10, 16, 14. AV. 18, 3, 60. ह्लादक् = ह्लादे कुशलः gaṇa श्राकर्षिदि zu P. 5, 2, 64.

ह्लादन् (wie eben) 1) adj. erfrischend, erquickend MBH. 13, 1257 (ह्लादन्यैव mit der ed. Bomb. zu lesen). Hariv. 8724. R. 2, 60, 15. R. Gor. 1, 18, 15. Suçā. 1, 246, 16. Vāgbh. 1, 10, 2. — 2) n. Erfrischung, Erquickung: das शिशिरं bewirkt ह्लादन् Vāgbh. 1, 9, 19.

ह्लादनीय (von ह्लादन्) adj. zur Erfrischung —, zur Erquickung ge-

eignet: मनसो ह्लादनीयानि वनानि MBH. 3, 11431.

ह्लादिकावत् adj. kühlungreich RV. 10, 16, 14.

1. ह्लादिन् (von 1. ह्लाद्) 1) adj. erfrischend, erquickend: श्रीतलं ह्लादिसुका. 1, 172, 21. 184, 19. 223, 15. Wind VARĀH. Brh. S. 21, 14 (der Comm. nimmt ein Thema ह्लादिं an). वाच् MBH. 8, 2343. सर्वसञ्चानाम् Kām. Nit. 3, 22. R. 6, 29. — 2) f. ओनी a) der Weihrauchbaum AK. 2, 4, 2, 12. — b) N. pr. eines Flusses R. 1, 44, 14. VP. 171, N. 12. LIA. 1, 843. sg. — c) mystische Bez. des Lautes द् WEBER, Rāmat. Up. 317. sg. — d) Bez. einer Çakti Vishṇusvāmin im Comm. zu BHĀG. P. 1, 7, 6. — Vgl. मनो०

2. ह्लादिन् (von 2. ह्लाद्) 1) adj. überaus laut: तुत् VARĀH. Brh. S. 68, 63. ह्लादिन् v. l. — 2) f. ओनी Blitz HALĀJ. 1, 60. dass. und Indra's Donnerkeil ÇKDra. angeblich nach AK. — Vgl. 1. ह्लादिन्.

ह्लाडका (von 1. ह्लाद्) adj. (f. ओटा) kühl, frisch TAITT. Ār. 6, 4, 1. ह्लादिका RV.

ह्लाडिकावत् adj. kühlungreich ebend.; ह्लादिकावत् RV.

ह्लाडिनि f. als Erklärung von ह्लाडिनि ÇAKK. zu बै. Br. Up. 6, 2, 10.

ह्लीका (für ह्लीक) URĀDIS. 3, 48. adj. verschämt: प्रितरः TBr. 1, 3, 10, 6, 9, 7. Kāth. 9, 5. f. ओ शम् UééVAL.

ह्लीकुः = ह्लीकु �URĀDIS. 3, 55. ह्लीकुर्दतुत्रपुणी लातादिश् UééVAL.

ह्लेषा f. = ह्लेषा Gewieher NIŁAK. zu AK. nach ÇKDra.

ह्लृ, ह्लृरिति NAIGH. 2, 8 (अतिकर्मन्). Dhātup. 22, 33 (कौटिल्ये). (उप)

ह्लैते; ह्लैपाति (ह्लैक्ने) Dhātup. 31, 21, v. l. ह्लैत् VS. Prāt. 1, 168. TS. Prāt. 8, 8. P. 2, 4, 80. ह्लैपीति: वह्लैरतुम् Vop. 8, 88. वह्लैथ 89. ह्लैपित्यति 90. partic. ह्लैत् und ह्लैरिति P. 7, 2, 31. fgg. 1) von der geraden Richtung abbiegen, schief gehen, krumme Wege machen. — 2) sich bewegen, umfallen: दैक्षस्व मा ह्लैर्मा तै पुज्ञपतिर्हृषीत् VS. 1, 2. — 3) niedergebeugen: ह्लैरित लतां वायुः Durgeśāsa im ÇKDra. — Vgl. कु, ह्लै.

— caus. बिह्लैरतम्, बुङ्गरस्, जुङ्गरस्, जुङ्गराणीः stellen wir wegen Uebereinstimmung der Bedeutung ebenfalls hierher. 1) krumm gehen machen so v. a. in die Irre führen: उर्ध्वं पञ्चं नैर्यतं मा बिह्लैरतम् VS. 5, 17. स मा नो श्रवे बुङ्गरः RV. 7, 4, 4. मो षु पो श्रवे बुङ्गरत देवा: 3, 55, 2. मित्रिष्यिद्धि ष्ठा जुङ्गराणो देवान् kann die Götter täuschen 10, 12, 8. एनस् 1, 180, 1 (P. 3, 4, 88, Schol.). — 2) med. auf Abwege gerathen, irre gehen: जुङ्गराणाश्चिन्मनसा परियन् RV. 1, 173, 11. जुङ्गराणा चिद्युत्ता मन्यथाम् 8, 26, 5.

— श्रभि s. श्रमिह्लृ.

— श्रव s. श्रवह्लृ.

— श्रा irre führen, überh. in Noth bringen: मा नो दमे मा वन् श्रा जुङ्गराणीः (2. imperf. conj.) RV. 7, 1, 19. übrigens liesse sich श्रा eben so gut dem loc. anschliessen. — Vgl. श्राह्लृ (man könnte श्राह्लृ vermuten), श्राह्लृ fgg. und श्राह्लृति.

— उप med. Irrwege —, Umwege machen: पद्मुपै वह्लैते साधते मुति: so v. a. kommt auch auf Umwegen zum Ziel RV. 1, 141, 1. — Vgl. उपह्लृ.

— समुप s. समुपह्लृ.

— परि s. परिह्लैत् fgg. und अपरिह्लृत.

— प्र s. प्रह्लृ.

— प्रति s. प्रतिह्लृ.